


शासनाचा माहितीचा अधिकार आधिनियम 2005 च्या अंमलबजावणीबाबत

कलम 4(1)(b)(i)

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक येथील नियोजन शाखेसह विहित केलेली कार्ये कर्तव्य यांचा तपशील

कार्यालयाचे नांव	विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक
पत्ता	नविन प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, नाशिकरोड, नाशिक
कार्यालय प्रमुख	उप आयुक्त (नियोजन), नाशिक विभाग
शासकीय विभागाचे नांव	नियोजन
केणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त	नियोजन विभाग
कार्यक्षेत्र भौगोलीक कार्यान्वरूप	नाशिक विभाग जिल्हास्तरीय विविध योजना/कार्यक्रमांचे संनियंत्रण
विशिष्ट कार्ये	जिल्हा स्तरावरील विविध योजनांतर्गत योजनांचे संनियंत्रण करून त्याबाबत विभागातील जिल्हयांचा एकत्रित त्रैमासिक अहवाल संक्षिप्त टिपणीसह नियोजन विभागास सादर करणे. तसेच विभागातील जिल्हा नियोजन अधिकारी यांचेसाठी विहित केलेल्या कार्यसुचीप्रमाणे ते काम पार पाडीत आहेत की नाही यावर लक्ष देणे.
विभागाचे ध्येय/धोरण	नाशिक विभागातील जिल्हयांमध्ये राबविण्यात येणा-या विविध योजनांतर्गत योजनांचे संनियंत्रण करणे व त्याबाबतची प्रगती शासनास कळविणे.
सर्व संबंधीत कर्मचारी	9 कर्मचारी व 2 अधिकारी
कार्य	जिल्हास्तरावरील विविध योजनांतर्गत योजनांचे संनियंत्रण करणे
कामाचे विस्तृत स्वरूप	नाशिक विभागातील जिल्हयांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाबाबत जिल्हयांकडून प्राप्त होणा-या आर्थिक व भौतिक प्रगतीबाबतचे मासिक व त्रैमासिक अहवालांचे विभाग स्तरावर संकलन व त्यावर टिपणी तयार करून, नियोजन विभागास सादर करणे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित रहाणे. मा. विभागीय आयुक्त यांना नियोजनासंबंधी लागणारी सांख्यिकी माहिती पुरविणे.
मालमत्तेचा तपशील	शासकीय इमारतीत कार्यालय सुरू आहे.
संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील	पुढील पानावर दिला आहे.
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळा	0253-2461439 वेळ : सकाळी 9.45 ते 18.15
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा	प्रत्येक शनिवार व प्रत्येक रविवार

शाखेचा संरचनात्मक तक्ता



कलम 4(1)(b)(ii) नमुना (अ)

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील
अ

अ क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/ नियम/शासननिर्णय/ परिपत्रका नुसार	अभिप्राय
1.	उप आयुक्त (नियोजन)	कार्यालय प्रमुख व आहंरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित	1) एमआयएस-5794/ प्र-92/का-1426 दि. 28 मार्च, 2001 च्या ज्ञापनान्वये घोषित 2) शासन निर्णय विअप्र/ 1000/प्र क्र. 46/2001/विनियम दिनांक 11/7/2001चे परिशिष्ट वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 उप विभाग एक, मुंबई वित्तीय नियम 1959 अंतर्गत नियमाखाली प्रदान करण्यांत आलेल्या वित्तीय अधिकारानुसार वापर	

ब

अ क्र	पदनाम	अधिकार-प्रशासकीय	कोणत्याकायद्या/नियम/शासननिर्णय/ परिपत्रका नुसार	अभिप्राय
1.	उप आयुक्त (नियोजन)	कार्यालयीन खर्चाचे	अ मध्ये नमुद केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम 1965 मधील सुधारीत तरतुदीच्या अनुषंगाने	

क

अ क्र	पदनाम	अधिकार-फौजदारी	कोणत्या कायद्या/ नियम/शासननिर्णय/ परिपत्रका नुसार	अभिप्राय
-	--	--	--	--

ड

अ क्र	पदनाम	अधिकार अर्धन्यायीक	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय/ परिपत्रका नुसार	अभिप्राय
-	--	--	--	--

[कलम 4(1)(b)(ii)] नमुना (ब)

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील

अ क्र	पदनाम	कर्तव्य	कोणत्या कायद्या/नियम/ शा.नि./परि पत्रकानुसार	अभि प्राय
1.	उप आयुक्त (नियोजन)	<p>1. मा. विभागीय आयुक्त तथा पदसिद्ध अपर विकास आयुक्त यांना वेळोवेळी नियोजना संबंधी ज्या बैठका घ्याव्या लागतात त्या बैठकांचे आयोजन करून त्यासंबंधी योग्य ते प्रगती दर्शक तक्ते व टिपण्या त्यांना सादर करणे.</p> <p>2. महसुल विभागातील जिल्हा नियोजन अधिकारी त्यांच्यासाठी विहित केलेल्या कार्यसूचीप्रमाणे काम पार पाडत आहेत की नाही यावर देखरेख ठेवणे.</p> <p>3. जिल्हा नियोजन समिती व त्यांची कार्यकारी समिती तसेच इतर संबंधित समित्यांच्या बैठकींना उपस्थित राहणे व त्या बैठकीमध्ये जे मुद्दे उपस्थित झाले त्यासंबंधी योग्य त्या (जिल्हा/राज्य) पातळीवर पाठपुरावा करून त्या पातळीवर कार्यवाही प्रलंबित राहिल्यास त्याच्या वरच्या पातळीवर प्रकरण घसास लावणे.</p> <p>4. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी यांचेकडून मासिक खर्चाचे अहवाल उपलब्ध करून घेऊन ते एकत्रित करून अभिप्रायासह विहित नमुन्यात व विहित कालावधीत नियोजन विभागास सादर करणे.</p> <p>5. खासदार/ आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शासन स्तरावरील विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा दरमहा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणेबाबत जिल्हा नियोजन अधिका-यांकडे पाठपुरावा करणे.</p> <p>6. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उद्भवलेल्या मुद्द्यांवर राज्य/ जिल्हा स्तरावर कार्यवाहीची अपेक्षा असल्यास त्याबाबत प्रशासकीय विभाग/ जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करणे.</p> <p>7. जिल्हा नियोजन समितीच्या अखत्यारीत येणा-या योजनांसाठी मंजूर केल्याप्रमाणे अंमलबजावणी अधिका-यांना निधी उपलब्ध होतो किंवा नाही याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन निधी उपलब्ध होण्यासाठी लेखी पाठपुरावा करणे.</p> <p>8. मा. विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकारी कार्यालयांचे जे निरीक्षण होते त्यामध्ये जिल्हा नियोजन कार्यालयासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा पाठपुरावा करणे. त्याचे निराकरण करणे. व जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाचे नियमितपणे निरीक्षणे घेणे.</p> <p>9. खर्चाच्या नोंदी वित्तीय नियमावलीतील विहित नमुन्यात ठेवून खर्चाचा मासिक अहवाल नियमितपणे जिल्हा नियोजन अधिका-यांकडून नियोजन विभागास सादर होत आहेत याची खात्री करणे.</p> <p>10. खर्चाचा ताळमेळ महालेखापाल कार्यालयाकडील नोंदींशी घालून तिमाही खर्चमेळाचा अहवाल विहित नमुन्यात नियमितपणे नियोजन विभागास जिल्हा नियोजन अधिका-यांकडून सादर होत आहेत याची खात्री करणे.</p> <p>11. आमदार/ खासदार यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम व डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाची शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हाकडून आखणी व अंमलबजावणी होत आहे यावर देखरेख करणे.</p> <p>12. केंद्र शासनाने विहित केलेला खासदारांच्या मतदार संघात घ्यावयाची विकास कामे याबाबतचा मासिक/त्रैमासिक अहवाल, विभागातील योजनांच्या खर्चाचा त्रैमासिक अहवाल, स्थानिक विकास कार्यकम, डोंगरी विभाग विकास कार्यक्रम इ. च्या खर्चाच्या ताळमेळाच्या मासिक/ त्रैमासिक अहवालाचे संनियंत्रण व त्याबाबतचा एकत्रित अहवाल नियोजन विभागास सादर करणे.</p> <p>13. जिल्हा योजनांच्या विविध तरतुदींसंबंधी विशेष दक्षता घेऊन मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च होणार नाही याकडे लक्ष देणे.</p>	शासन परिपत्रक क्र. जि.नि.स-1002/प्र.क्र. 6/का.1444 दि.24.04.2002	

		<p>14. विभागातील जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाचे वर्षातुन एकदा निरीक्षण घेणे.</p> <p>15. मुल्यमापन विषयक पाहणी अहवाल तयार करणे कामी मार्गदर्शन करणे. मुल्यमापन पाहणीच्या निवड झालेल्या योजनेच्या क्षेत्रीय कामाबाबतचे जि. सां. अ. यांना प्रशिक्षण देणे.</p> <p>16. मुल्यमापन विषयक पाहणीच्या क्षेत्रीय कामाचे संनियंत्रण करणे</p> <p>17. नियोजन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे.</p> <p>17. आहरण व संवितरण अधिकारी म्हणुन कामकाजावर संनियंत्रण करणे.</p>		
2.	संशोधन अधिकारी (मुल्यमापन)	<p>1. प्रसंगी जिल्हा नियोजन समितीच्या सभांना उपस्थित राहणे.</p> <p>2. आमदार / खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, वार्षिक योजना, बिगर आदिवासी विशेष घटक योजना, डोंगरी विकास कार्यक्रम इ. योजनांची माहिती मागविणे. माहितीचे संकलन व सुक्ष्म तपासणी करून, त्रुटी असल्यास फेरविचारणा करणे, योजनांचा प्रगती आढावा घेण्यासाठी बैठक बोलविणे, बैठकीसंदर्भातील मुदयांचा पाठपुरावा करणे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाच्या आराखडयाची छाननी करून त्यास कार्यात्तर मंजूरीसाठी मा. उपआयुक्त नियोजन यांच्या माफर्त मा. विभागीय आयुक्तांना सादर करणे.</p> <p>3. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ मुंबई यांचेकडील बैठकीसाठी टिपणी तयार करणे</p> <p>4. नियोजन शाखेतील आस्थापना व इतर सर्व तांत्रिक कामे यांचे संनियंत्रण करणे</p> <p>5. मुल्यमापन विषयक पाहणीच्या क्षेत्रीय कामाचे पर्यवेक्षण व अहवाल तयार करणे.</p>		
3.	सहायक संशोधन अधिकारी (नियोजन)	<p>1. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) प्रारूप आराखडा तयार करणे व त्या अनुषंगाने राज्यस्तरीय बैठकीसाठी टिपणी तयार करणे.</p> <p>2. जिल्हा नियोजन समिती बैठकी संबंधीत पत्रव्यवहार करणे.</p> <p>3. खासदार स्थानिक विकास कार्यक्रम तरतुद व खर्चमेळ संबंधी पत्रव्यवहार करणे. त्रैमासिक अहवाल तयार करुन शासनास सादर करणे. अनुषंगिक पत्रव्यवहार करणे.</p> <p>4. जिल्हा वार्षिक योजना मंजुर नियतव्यय व खर्च विषयक पत्रव्यवहार. तसेच अनुषंगिक पत्रव्यवहार करणे.</p> <p>5. जिल्हा विकास आराखडाबाबत अनुषंगीक पत्रव्यवहार.</p> <p>6. जिल्हाधिकारी/मु.का.अ. यांच्या संयुक्त बैठकीसाठी आवश्यक असलेले बैठकीचे कागदपत्र व त्या संबंधी जिल्हयांना करावयाचे पत्रव्यवहार.</p> <p>7. भारताची जनगणना अनुषंगीक पत्रव्यवहार</p>		
4.	सहायक संशोधन अधिकारी (मुल्यमापन)	<p>1. मुल्यमापन पाहणीचे कामात जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांना मार्गदर्शन व अडचणींचे निराकरण करणे.</p> <p>2. क्षेत्रीय स्तरावर भरलेल्या विविध पत्रकांची छाननी / सुक्ष्म तपासणी करणे.</p> <p>3. मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनुषंगिक पत्रव्यवहार करणे.</p> <p>4. उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ मुंबई यांचेकडील पत्रव्यवहार व अहवाल.</p>		
5.	सांख्यिकी सहायक (नियोजन)	<p>1. डोंगरी विकास कार्यक्रम तरतुद व खर्चमेळ संबंधी पत्रव्यवहार व मासिक प्रगती अहवाल तयार करणे.</p> <p>2. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम तरतुद व खर्चमेळ संबंधी पत्रव्यवहार करणे, मासिक/ त्रैमासिक प्रगती अहवाल तयार करणे.</p> <p>3. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम कार्यात्तर मंजूरी आराखडा तयार करणे.</p> <p>4. बिगर आदिवासी, विशेष घटक योजना, आदिवासी घटक योजना, आदिवासी उपाययोजनांचे अहवाल तयार करणे. इतर अनुषंगिक कामे.</p>		
6.	सांख्यिकी सहायक (मुल्यमापन)	<p>1. योजनांच्या मुल्यमापन अभ्यास पाहणी क्षेत्रकामाचे साप्ताहिक अहवाल जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडुन प्राप्त करून घेवुन एकत्रित अहवाल मुख्य कार्यालयास सादर करणे.</p> <p>2. क्षेत्रकामात जिल्हा सांख्यिकी कार्यालयास आलेल्या अडचणीबाबत पत्रव्यवहार करणे.</p> <p>3. क्षेत्रकामाची पत्रके जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडुन प्राप्त करून घेणे व पत्रकांची सुक्ष्म तपासणी करणेबाबत वरिष्ठांना सहाय्य करणे.</p>		

5.	लघुलेखक	<ol style="list-style-type: none"> 1. उपआयुक्त (नियोजन) यांचा मासिक दौरा तयार करून मा विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करणे. 2. प्रवास भत्ता यादी तयार करणे. 3. नियोजन कक्षातील जीपचे लॉकबुक, दुरुस्तीचे बिले, इंधन बिले, देखभाल इत्यादीबाबत कार्यवाही करणे. 4. गोपीनीय पत्रव्यवहार व उपआयुक्त (नियोजन) यांचे लघुलेखन घेणे व टाईप करून सादर करणे. 5. वर्ग 1, वर्ग 2 ची आस्थापना कामे करणे. 		
6.	लिपिक टंकलेखक	<ol style="list-style-type: none"> 1. नियोजन कक्षातील सर्व टंकलेखनाचे कामे संगणकावर करणे. मासिक प्रगती अहवाल संगणकावर करणे. 2. वर्ग 3 व वर्ग 4 ची आस्थापना विषयक कामे. 3. आवक जावक नोंदवही व इतर नोंदवहया ठेवणे. 4. आर्थिक तरतूद, भत्ते बीले, कार्यालयीन खर्च व त्याबाबत पत्रव्यवहार करणे. 5. एम आय एस बैठकीसाठीचे अहवाल संगणकावर तयार करणे. 6. संगणकाची देखभाल, दुरुस्ती बाबत पत्रव्यवहार. 7. पगार बिल, भत्ते बिल, कार्यालयीन खर्च व त्याबाबत पत्रव्यवहार करणे. 8. संगणकाची देखभाल, दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार. 6. चारमाही / आठमाही अंदाजपत्रके तयार करणे, मासिक खर्चाचा प्रगती अहवाल तयार करणे. 		
7.	वाहन चालक	<ol style="list-style-type: none"> 1. उपआयुक्त (नियोजन) यांना बैठकीस हजर राहणेसाठी घेवून जाणे 2. उपआयुक्त (नियोजन) यांना शासकीय दौ-यावर घेवून जाणे. 3. वाहनाची देखभाल व दुरुस्ती करणे. 		
8.	शिपाई	<ol style="list-style-type: none"> 1. उपआयुक्त (नियोजन) यांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे. 2. कोषागार कार्यालयात वेतन बिले व इतर बिले टाकणे व कोषागारातील इतर कामे. 3. टपाल वाटणे. 4. कार्यालयाची साफ सफाई ठेवणे. 		

[कलम 4(1) (ब) (iii)]

निर्णय प्रक्रीयेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन

(कामाचा प्रकार / नांव)

कामाचे स्वरूप

संबंधित स्वरूप

अधिनियमाचे नांव

नियम

शासन निर्णय

परिपत्रके

कार्यालयीन आदेश

अ. क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
-	-	-	-	-

वरील मुद्या क्रमांक 2 प्रमाणे

[कलम 4 (1) (ब) (iv)] नमुना (अ) नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अ क्र	काम/कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिकलक्ष	अभिप्राय
1.	जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)	मासिक अहवाल संकलन	-	-
2.	डोंगरी विभाग विकास कार्यक्रम	मासिक अहवाल संकलन	-	-
3.	आमदार स्थानिक विकास कार्यक्रम	मासिक/ त्रैमासिक अहवाल संकलन	-	-
4.	खासदार स्थानिक विकास कार्यक्रम	त्रैमासिक अहवाल संकलन	-	-
5.	विकास कार्यक्रमांतर्गत विकास कामाची तपासणी	मासिक 10 कामे	-	-
6.	जिल्हाधिकारी व मु.का.अ. यांच्या संयुक्त बैठकीसाठी अहवाल संकलन	वेळोवेळी	-	-
7.	जिल्हा नियोजन समिती, विकास मंडळ इत्यादी बैठकांना उपस्थित राहणे	वेळोवेळी	-	-
8.	मानव विकास कार्यक्रम	वेळोवेळी	-	-
9.	मुल्यमापन पाहणी	वेळोवेळी	-	-

[कलम 4 (1)(ब)(iv)] नमुना (ब)

कामाची कालमर्यादा

काम पूर्ण होण्यासाठी

प्रत्येक कामाची कालमर्यादा-----

अ. क्र.	काम/कार्य	दिवस/तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
1	वरील नमुना (अ) प्रमाणे	30 दिवसांच्या कालावधीत	उपआयुक्त (नियोजन)	विभागीय आयुक्त

[कलम 4 (1)(ब)(v)] नमुना (अ)

-----कामाशी संबंधित नियम / अधिनियम

अ. क्र.	सूचना पत्रकानुसार दिलेले विषय	विषय क्रमांक व वर्ष	अभिप्राय (असल्यास)
-	-	-	-

[कलम 4 (1)(ब)(v)] नमुना (ब)

-----कामाशी संबंधित शासन निर्णय

अ. क्र.	शासन निर्णयानुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
-	-	-	-

[कलम 4 (1)(ब)(v)] नमुना (क)

-----कामाशी संबंधित परिपत्रके

अ. क्र.	शासन पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
-	-	-	-

[कलम 4 (1) (ब) (v)] नमुना (ड)

----- कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परिपत्रके

अ. क्र.	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
-	-	-	-

[कलम 4 (1) (ब) (v)] नमुना (इ)

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखा कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तऐवजांची यादी दस्तऐवजाचा विषय

अ. क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती/पदनाम	व्यक्तीचे ठिकाण/उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
-	-	-	-	-

या कार्यालयाचा संबंध सर्वसामान्य जनतेशी येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी निगडित विषय या शाखेकडून हाताळले जात नाहीत. तसेच अशा प्रकारचे दस्तऐवज या शाखेत उपलब्ध नाहीत. तथापी या कार्यालयाच्या कामकाजाशी निगडीत स्थायी आदेश जतन केले आहेत.

[कलम 4 (1) (अ) (vi)]

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेमध्ये दस्तऐवजांची वर्गवारी

अ. क्र.	विषय	दस्तऐवजाचा प्रकार/ नस्ती/ मस्टर/नोंदपुस्तक, व्हाउचर इ,	प्रमुख बाबींचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
-	-	-	-	-

या कार्यालयामार्फत चालणा-या कामाचे स्वरूप विचारात घेता असा दस्तऐवज या कार्यालयात नाही.

[कलम 4 (1) (ब) (vii)]

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

अ क्र	सल्लासमलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा /नियमा/ परिपत्रकाद्वारे	पुनरावृत्तीकाल
-	-	-	-	-

या शाखेस लागू नाही

[कलम 4 (1) (ब) (viii)] नमुना (अ)

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेतील समितीची यादी प्रकाशित करणे

अ क्र	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जन सामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
	या शाखेशी संबंधित कोणतीही समिती नसल्याने लागू नाही					

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे

अ क्र	अधिसभेचे नाव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
	या शाखेशी संबंधित कोणतीही समिती नसल्याने लागू नाही.					

[कलम 4 (1) (ब) (viii)] नमुना (क)

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखा कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे

अ क्र	परिषदाचे नाव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
	या शाखेशी संबंधित कोणतीही समिती नसल्याने लागू नाही.					

कलम 4 (1) (ब) (viii)] नमुना (ड)

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे

अ. क्र.	संस्थेचे नाव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
	या शाखेशी संबंधित कोणतीही समिती नसल्याने लागू नाही					

[कलम 4 (1) (ब) (ix)]

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन

अ क्र	पदनाम	अधिकारी/कर्मचा-याचे नाव	वर्ग	रुजु दिनांक	दूरध्वनी क्रमांक फॅक्स/ईमेल	एकूण वेतन (रुपये)
1.	उपआयुक्त (नियोजन)	रिक्त	अ	-	0253-2461439	67700/-
2.	संशोधन अधिकारी	श्री. चं. ए. कुटे	ब	01/11/2021		76500/-
3.	संशोधन सहायक (नियोजन)	श्री. अ. वि. गायकवाड	ब	09/09/2021		47500/-
4.	संशोधन सहायक (मुल्यमापन)	श्री. यो. पो. सोमवंशी	ब	13/09/2021		46100/-
5.	लघूलेखक(उच्चश्रेणी)	श्रीमती एम. ए.सरवदे	ब	16/02/2022		70000/-
6.	सांख्यिकी सहायक (मुल्यमापन)	श्रीमती रो. ज. जाधव	क	06/06/2017		39200/-
7.	सांख्यिकी सहायक (नियोजन)	श्रीमती उ.प.मोरे	क	09/12/2024		37000/-
8.	लिपीक टंकलेखक	श्रीमती अ. सं. मगरे	क	23/09/2020		34000/-
9.	वाहन चालक	रिक्त	क	-		19900/-
10.	शिपाई	रिक्त	ड			15000/-
11.	शिपाई	श्री. अं.पो.पीठे	ड	08/06/2022		16000/-

[कलम 4 (1) (ब) (x)]

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ. क्रं.	वर्ग	वेतन रुपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता) (रुपये)	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता) (रुपये)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता) (रुपये)
1	2	3	4	5	6
1.	अ	वेतनस्तर S-23 [67700-208700] 67700 (Level-12)	33850/- 12186/- 180/-	--	--
2.	ब	वेतनस्तर S-16 [44900-142400] 76500 (Level-19)	38250/- 13770/- 180/-	--	--
3	ब	वेतनस्तर S-16 [44900-142400] 70000 (Level-16)	35000/- 12600/- 180/-	--	--
4	ब	वेतनस्तर S- 14 [41800-132300] 47500 (Level-08)	23750/- 8550/- 180/-	--	--
5	ब	वेतनस्तर S- 14 [41800-132300] 46100 (Level-07)	23050/- 8298/- 180/-/-	--	--
6	क	वेतनस्तर S-10 [29200-92300] 37000 (Level-09)	18500/- 6660/- 180/-	--	--
7	क	वेतनस्तर S-10 [29200-92300] 39200 (Level-11)	19600/- 7056/- 180/-/-	--	--
8	क	वेतनस्तर S-12 [32000-101600] 34000 (Level-3)	17000/- 6120/- 180/-	--	--
9	ड	वेतनस्तर S-01 [15000-47600] 15000 (Level-01)	7500/- 3600/- 100/-	--	--
10	ड	वेतनस्तर S-01 [15000-47600] 16000 (Level-03)	8000/- 3600/- 100/-	--	--

रिक्त पदांची माहिती

1	वर्ग	वेतन रुपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमीत (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता) (रुपये)	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता) (रुपये)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता) (रुपये)
1	2	3	4	5	6
1	क	वेतनस्तर S-06 [19900-63200] 19900 (Level-01)	9950/- 3582/- 100/-	--	--
2	ड	वेतनस्तर S-01 [15000-47600] 15000 (Level-01)	8000/- 3600/- 100/-	--	--

[कलम 4 (1) (ब) (xi)]

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

- अंदाजपत्रकाच्या प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अ क्र	अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)	अधिक अपेक्षित रुपयात	अनुदान असल्यास	अभिप्राय
1	3451	---	वेतन	---	---	शासन
		---	11-प्रवास खर्च	---	---	स्तरावरून
		---	04-कार्यालयीन खर्च	---	---	वितरण
		---	06-टेलीफोन, वीज, पाणी	---	---	
		---	03-अतीकालीक भत्ता	---	---	
		---	17-संगणकावरील खर्च	---	---	
	एकुण	---	---			

अंदाजपत्रकाचे प्रकाशन अथवा अनुदानाचे वितरण या शाखेकडून केले जात नसल्याने सदरची बाब लागू नाही.

[कलम 4 (1) (ब) (xii)] नमुना (अ)

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेतील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती या वर्षासाठी प्रकाशित करणे

- कार्यक्रमाचे नाव
- लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती
- लाभ मिळण्यासाठीच्या अटी.
- लाभ मिळण्यासाठीची कार्यपध्दती
- पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र
- कार्यक्रमांमध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती
- अनुदान वाटपाची कार्यपध्दती
- सक्षम अधिका-याचे पदनाम
- विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क
- इतर शुल्क
- विनंती अर्जाचा नमुना
- सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्ताऐवज / दाखले)
- जोड कागदपत्राचा नमुना
- कार्यपध्दी संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधीत अधिका-याचे पदनामतपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी)लाभार्थीची यादी खालील नमुन्यात.

सदरची बाब या शाखेस लागू नाही.--

[कलम 4 (1) (ब) (xii)] नमुना (ब)

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेतील अनुदान लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

योजना / कार्यक्रमाचं नांव :

अ. क्र.	लाभार्थीचे नांव व पत्ता	अनुदान/लाभ रक्कम/स्वरूप	याची	निवडपात्रतेचे निकष	अभिप्राय

--सदरची बाब या शाखेस लागू नाही.--

[कलम 4 (1) (ब) (xiii)]

विभागीय आयुक्त, नाशिक -विभाग येथील नियोजन शाखा कार्यालयातील मिळणा-या /सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशीलवार माहिती.

परवाना/परवानगी/सवलतीचे प्रकार

अ. क्र.	परवानाधारकाचे नांव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांका पासून	दिनांका पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती

--सदरची बाब या शाखेस लागू नाही.--

[कलम 4 (1) (ब) (xiv)]

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखा कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे- चालू वर्षाकरीता.

अ.क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पध्दत	जबाबदार व्यक्ती
या शाखेमार्फत कोणतेही प्रकाशन प्रकाशित केले जात नसल्याने लागू नाही.					

(टेप, फिल्म, सिडी, फ्लॉपी, इतर कोणत्याही स्वरूपात)

[कलम 4 (1) (ब) (xv)]

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेत उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

उपलब्ध सुविधा

- भेटण्याच्या वेळेसंदर्भात माहिती.
- वेबसाईट विषयी माहिती.
- कॉलसेंटर विषयी माहिती.
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.
- नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती.
- सूचना फलकाची माहिती.

अ.क्र	सुविधांचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती/ कर्मचारी	तक्रार निवारण
लागू नाही.						

[कलम 4 (1) (ब) (xvi)]

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेतील शासकीय माहिती अधिकारी/ सहायक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ. शासकीय माहिती अधिकारी

अ क्र	शासकीय माहिती अधिका-याचे नांव पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई- मेल	अपिलीय प्राधिकारी
1.	श्री. च. ए. कुटे, संशोधन अधिकारी	नाशिक विभाग	विभागीय आयुक्त कार्यालय, नियोजन शाखा, नाशिक विभाग, नाशिक दू.क्र. 2461439	nashik.osd@gmail.com	उप आयुक्त (नियोजन)

ब. सहायक शासकीय माहिती अधिकारी.

अ क्र	सहायक शासकीय माहिती अधिकारीचे नांव पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई- मेल
1.	श्री. अ. वि. गायकवाड, सहायक संशोधन अधिकारी	नाशिक विभाग	विभागीय आयुक्त कार्यालय, नियोजन शाखा, नाशिक विभाग, नाशिक दू.क्र. 2461439	nashik.osd@gmail.com

क. अपिलीय अधिकारी

अ क्र	अपिलीय अधिकारीचे नांव पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई- मेल	यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी
1	श्री. यो.अ. चौधरी प्र. उप आयुक्त (नियोजन)	नाशिक विभाग	विभागीय आयुक्त कार्यालय, नियोजन शाखा, नाशिक विभाग, नाशिक दू. क्र. 2461439	nashik.osd@ gmail.com	संशोधन अधिकारी

[कलम 4 (1) (ब) (xvii)]

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील नियोजन शाखेतील प्रकाशित माहिती

--निरंक --

[कलम 4 (1) (क)]

सर्वसामान्य लोकांशी संबंधीत महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशनाकरिता तयार करणे व वितरीत करणे.

--या कार्यालयाचा संबंध सर्वसामान्य जनतेशी येत नसल्याने लागू नाही.--

[कलम 4 (1) (ड)]

--या कार्यालयाचा संबंध सर्वसामान्य जनतेशी येत नसल्याने लागू नाही.--

स्थायी आदेश संचिकाची यादी (नियोजन शाखा)

अ.क्र.	स्थायी आदेश संचिकेचे नाव
1.	शासकीय कर्मचा-यांना वेतन व भत्ते याबाबत आदेश संचिका
2.	महागाई भत्ता बाबत संचिका
3.	शासकीय वाहन चालक अतिकालीक भत्ता व इतर
4.	वैदयकीय देयकाबाबत संचिका
5.	विकलांग व्यवसायकर माफ व धुलाई भत्ताबाबत संचिका
6.	लेखन सामुग्री बाबत आदेश संचिका
7.	जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)
8.	आमदार स्थानिक विकास कार्यक्रम
9.	खासदार स्थानिक विकास कार्यक्रम
10.	डोंगरी विभाग विकास कार्यक्रम
11.	मानव विकास कार्यक्रम
12.	प्रादेशिक पर्यटन विकास
13.	उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ
14.	मानव विकास कार्यक्रम